

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक १८ जुलै, २०१८

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

- (१) महसूल मंत्री : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा चोपन्नावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) उद्योग मंत्री : महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा छत्तिसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (३) पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा सदतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (४) माजी सैनिकांचे कल्याण मंत्री : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा तेरावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : विधानसभा सदस्य अनुपस्थिती समितीचा (२०१७-२०१८) आठवा अहवाल सादर करणे व त्यावर विचार करणे.

चार : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).

पाच : औचित्याचे मुद्दे.

सहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक १७ जुलै, २०१८ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्र १)

(१) सर्वश्री अतुल सावे, नारायण कुचे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा एमआयडीसीला लागून मौजे जयपूर, ता.जि.औरंगाबाद येथे गट क्रमांक २४६ ते २६२ हे एकूण क्षेत्र २१५ हेक्टर ८० आर जमीन एमआयडीसी साठी जमीन वाटप समितीने जागेचे सर्वेक्षण न करताच भुसंपादनाची परवानगी देणे, सदरील जमीन डोंगराळ व दऱ्या खोऱ्यांची असून उद्योगधंद्यास योग्य नसणे, संबंधित जमीन बिल्डर ग्रुपची असल्याकारणाने विकासक व अधिकारी यांनी संगनमताने भुसंपादनाचा घाट घालने, सद्य परिस्थितीत शेंद्रा एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये भुखंड रिक्त असणे, तसेच एमआयडीसीने विशेष आर्थिक क्षेत्रामधून वगळलेली ५०० एकर जमीन उद्योगासाठी शिल्लक असून ती जमीन उद्योगासाठी वाटप न करता दऱ्याखोऱ्यांमधील जमीन खरेदी करण्यामागचे कारण न समजणे, तसेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर (डीएमआयसी) मध्ये ८०० हेक्टर जमीन उपलब्ध असणे, तरीही उद्योगधंद्यांकरिता योग्य नसलेल्या जमीनीकरिता लाखो रुपये खर्च केल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय करणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२) श्री. योगेश सागर, अॅड. भीमराव धोंडे, सर्वश्री. सुनिल शिंदे, संतोष दानवे, रमेश लटके, अमिन पटेल, अमित साटम, अतुल भातखळकर वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"अंधेरी, मुंबई (प) येथील पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी उड्डाणपूल अंधेरी रेल्वे स्थानकातील विलेपार्लेच्या बाजूच्या मार्गिकावर फलाटाच्या छतासह दिनांक ३ जुलै, २०१८ रोजी कोसळणे, काही भाग ओव्हरहेड वायरवर पडल्याने वीज पुरवठाही बंद करण्यात येणे, या अपघातात पुलावरून जाणारे ५ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असणे, या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याने मुंबईकरांचे झालेले प्रचंड हाल, परिणामी जनतेत निर्माण झालेली घबराट, मुंबई महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये या दुर्घटनेस जबाबदार कोण यावरून

वादविवाद होत असणे, रेल्वे स्टेशन व रुळावरील उड्डाणपूल, पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासन महापालिकेला देत नसल्यामुळे मुंबई परिसरातील बहुसंख्य पुलांचे लेखापरिक्षण होत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असणे, भविष्यात अशा घटना घडून नये त्यासाठी मुंबईतील रेल्वेवरील अनेक उड्डाण पूल कोणाच्या देखरेखीखाली आहेत व त्यांची देखभाल, दुरुस्ती कोण करणार याबाबत निर्णय घेऊन मुंबईतील सर्व पुलांचे लेखापरिक्षण करून जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता असणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (३) सर्वश्री.मंगेश कुडाळकर, सुरेश धानोरकर, सुनिल शिंदे, सुनिल प्रभू, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"अहमदनगरमधील केडगांव नगरमध्ये शाहुनगर भागातील एका राजकीय पक्षाचे उपशहर प्रमुख यांची दि.०७ एप्रिल, २०१८ रोजी गुंडानी गोळ्या घालून केलेली हत्या, मुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे माजी उपशाखाप्रमुख श्री.सचिन सावंत यांची दि.२२ एप्रिल, २०१८ रोजी गोळ्या घालून केलेली हत्या, तसेच याच परिसरातील शाखा प्रमुख अशोक सावंत यांचीही गोळ्या झाडून करण्यात आलेली हत्या, अशा पध्दतीने राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राजकीय आकसाने सुपाऱ्या देऊन गुंडांकरवी होणाऱ्या हत्यांमुळे नागरिकांमध्ये वाढती असुरक्षितता, गुंडाकडून होणाऱ्या हत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा उडालेला विश्वास, हल्लेखोर पकडण्यास पोलिसांना येणारे अपयश, शासनाने केवळ राजकीय सुडापोटी होणाऱ्या या हत्या रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राबविण्याची आवश्यकता वा याबाबत शासनाची प्रतिक्रिया."

- (४) सर्वश्री.विजय वडेद्वीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनिल केदार, अमर काळे, अस्लम शेख, बाळासाहेब थोरात, अॅड. यशोमती ठाकूर श्रीमती निर्मला गावित, श्री. डी.पी.सावंत, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री कुणाल पाटील, अब्दुल सत्तार, हर्षवर्धन सपकाळ, योगेश सागर, अॅड. वारीस पठाण, सर्वश्री सुनिल प्रभू, अतुल भातखळकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबईतील जागृती पार्क घाटकोपर (पश्चिम) परिसरात दिनांक २८ जुन, २०१८ रोजी जीवदया लेन परिसरात तांत्रिक बिघाड झाल्याने चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना, या दुर्घटनेत कॅप्टन मारिया, को-पायलट कॅप्टन प्रदीप रजपूत, इंजिनियर सुरभी, टेक्निशियन मनीष पांडे यांच्यासह गोंविद पंडित या पादचाऱ्यांचा समावेश असणे, दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-९ हे

विमान उत्तर प्रदेश सरकारचे खासगी विमान असून या विमानाचा यापुर्वी अलाहाबादमध्ये अपघात झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने सन २०१४ साली हे विमान विकून टाकले असल्याची माहिती उत्तर प्रदेशाचे मुख्य सचिव अविनिश अवस्थी यांनी देणे, मुंबईतील दीपक कोठारी यांच्या मालकीच्या यू. आय. या कंपनीने हे विमान विकत घेतले असून विमानाची चाचणी घेत असतांनाच झालेली दुर्घटना, आज विमानाची चाचणी घेण्यास वातावरण योग्य नाही असे पायलटने सांगितल्यानंतर सुध्दा या विमानाची चाचणी घेण्यात आलेली असणे, सदर प्रकरणी शासनाने चौकशीचे आदेश देणे मात्र विमान विकत घेणाऱ्या कंपनीच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे नागरिकांत पसरत असलेला असंतोष, या विमान अपघाताच्या आदल्याच दिवशी २७ जून, २०१८ रोजी नाशिकमध्ये सुखाई विमान कोसळलेले असणे, माहे मार्च २०१८ च्या सुमारास रायगडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे विमान कोसळलेले असणे, माहे डिसेंबर २०१७ मध्ये धुळयात झालेल्या विमान अपघातात दोन जण गंभीर जखमी होणे, माहे एप्रिल २०१७ मध्ये गोंदियात झालेल्या विमान अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला असणे, विमान अपघात हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असला तरी राज्यात होत असलेल्या विमान अपघातांमुळे नागरिकांत पसरलेले भितीचे वातावरण, विमान उड्डाण क्षेत्रातील कुर्ला, घाटकोपर, सांताक्रुझ, विलेपार्ले इ. भागात चार लाख दाट लोकवस्ती असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात जिवित हानी होण्याची शक्यता, विमानतळ मार्गात ११२ इमारतींमुळे वैमानिकांना १०० मीटर पुढे जावून लँडिंग करावे लागणे, अत्यंत कमी दरात खरेदी केलेल्या विमानांची जुजबी दुरुस्ती करून व ती वापरात आणून नागरीकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या सर्व कंपन्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

- (५) सर्वश्री. अस्लम शेख, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, प्रा.वर्षा गायकवाड, श्रीमती निर्मला गावित, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री. हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश फातर्पेकर, किशोर पाटील, तुकाराम काते, प्रकाश सुर्वे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महिला व बाल विकासमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यात मोठ्या प्रमाणावर आश्रमशाळा असून आश्रमामधील मुलांवर विविध ठिकाणी अत्याचार होत असणे, विशेषतः कळंबोलीतील (ता.पनवेल, जि.रायगड) सेक्टर क्र.१४ मधील ग्यान आश्रमशाळा अनाथ व निराश्रीत मुलांसाठी असून या आश्रम शाळेमधील तीन अल्पवयीन भावांवर केअर टेकरने लैंगिक अत्याचार केल्याचे माहे जून, २०१८ च्या तिस-या आठवड्यात उघडकीस येणे, मात्र संबंधितांवर अद्याप कोणतीच कारवाई केली नसणे, पिडीत मुले ११, १२ व १८ वयोगटातील असणे, मुलांवर लैंगिक अत्याचार फादरच्या संगनमताने गत तीन महिन्यांपासून होत असणे, याबाबत गुन्हा दाखल

करण्यात होत असलेली दिरंगाई, या सर्व बाबीकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, परिणामी पालकांत व विद्यार्थांत निर्माण झालेले भितीचे वातावरण, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (६) सर्वश्री. बबनराव शिंदे, राजेश टोपे, अजित पवार, राहुल मोटे, राणाजगजीतसिंह पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, उल्हास पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यातील साखर उद्योग मागील दोन वर्षे समाधानकारक झालेल्या पावसामुळे अपुऱ्या ऊसाच्या समस्येमधून बाहेर आलेला असून सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात दरवर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट लागवड झालेली असणे, राज्यात एका बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेले ऊसाचे क्षेत्र व दुसऱ्या बाजूला ऊस तोड मजूर संख्या घटलेली असणे, शासनाने राष्ट्रीय कृषी विकास (KRVI) योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास दरवर्षी ४० ते ५०% अनुदान देणे, सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी आपले सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सदर योजनेतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ५०० पेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी यंत्राचे प्रत्येकी २५ लक्ष रुपये आगावू रक्कम देवून विविध कंपन्यांकडे खरेदी नोंदविलेली असणे, दिनांक १५ जून, २०१८ रोजी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आल्याचे साखर आयुक्त, पुणे यांचेकडून सर्व साखर कारखान्यांना कळविण्यात येणे, शासनाने अनुदान देण्याचा निर्णय रद्द केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे, सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात मजूरांच्या कमतरतेमुळे व प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात ३० ते ४०% ऊस यंत्राच्या सहाय्याने तोडणी करण्याचे योजलेले असणे, ऊस तोड यंत्राचे अनुदान रद्द केल्याने कारखाना क्षेत्रातील ऊस तोडणी अशक्य होणे, ऊस तोडणी अभावी ऊस तसाच रहिल्यास सदरील ऊसाला FRP नुसार अनुदान देण्याची शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेली मागणी त्यामुळे ऊस तोडणी यंत्रासाठी शासनाने १०० कोटी रक्कम मंजूर करणे अत्यंत गरजेचे असणे, ऊस तोडणी यंत्राचे अनुदान रद्द केल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगामध्ये निर्माण झालेला असंतोष, परिणामी ऊस तोडणी यंत्राचे अनुदान पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

सात : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक, २०१८.
- (२) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५७ — फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१८.
- (३) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८ — महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.दिलीप वळसे पाटील, अजित पवार, अस्लम शेख, विजय वडेड्डीवार, अमर काळे, सुनिल केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश लाड, हनुमंत डोळस, भास्कर जाधव, संजय कदम, दत्तात्रय भरणे, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, संदीप नाईक, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, राहुल जगताप, दिपक चव्हाण, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री जितेंद्र आव्हाड, वैभव पिचड, विजय भांबळे, प्रदीप जाधव (नाईक), राजेश टोपे, जयंत पाटील, श्रीमती दीपिका चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८.
- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त

सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, डी.पी.सावंत, कुणाल पाटील, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनिल केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री वसंतराव चव्हाण, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अबु आझमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.
- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, डी.पी.सावंत, कुणाल पाटील, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनिल केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री वसंतराव चव्हाण, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अबु आझमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा

महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेन्द्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री.अमित झनक, डी.पी.सावंत, भारत भालके, वसंतराव चव्हाण, शेख आसिफ शेख रशीद, अमिन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १९ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

(ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, अॅड. त्र्यंबकराव भिसे, श्रीमती निर्मला गावीत, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. "

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री जयकुमार गोरे, हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश

देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ – महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (५) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.दिलीप वळसे पाटील, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, पृथ्वीराज चव्हाण, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश लाड, हनुमंत डोळस, भास्कर जाधव, संजय कदम, दत्तात्रय भरणे, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, संदिप नाईक, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, राहुल जगताप, दिपक चव्हाण, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री जितेंद्र आव्हाड, वैभव पिचड, विजय भांबळे, प्रदिप जाधव (नाईक), राजेश टोपे, जयंत पाटील, छगन भुजबळ, श्रीमती दिपीका चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ – महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ – महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन)

विधेयक, २०१८.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, अॅड त्र्यंबकराव भिसे, बाळासाहेब थोरात, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.जयकुमार गोरे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(६) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५५ — श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, अॅड त्र्यंबकराव भिसे, बाळासाहेब थोरात, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५५ — श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५५ — श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५५ — श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन

दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(७) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५७ – फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१८.

(मंगळवार, दिनांक १७ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

आठ : सर्वश्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेटीवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, मो.आरिफ नसिम खान, सुनिल केदार, दिलीप सोपल, मधुकराव चव्हाण, डॉ.सतिश पाटील, सर्वश्री अमिन पटेल, डी. एस. अहिरे, राहुल मोटे, डी. पी. सावंत, हसन मुश्रीफ, बसवराज पाटील, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, भारत भालके, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम थोपटे, रणजित कांबळे, डॉ.संतोष टारफे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री प्रदिप जाधव-नाईक, कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशीराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, अमर काळे, अमित झनक, कु.प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री अस्लम शेख, त्र्यंबकराव भिसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, सिध्दाराम म्हेत्रे, पांडुरंग बरोरा, कालिदास कोळंबकर, विश्वजीत कदम, संदिप नाईक, बबनराव शिंदे, दिपक चव्हाण, वि.स.स यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (मंत्र्यांचे उत्तर)

"राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून मागील चार वर्षात इंधनाच्या दराने उच्चांक गाठणे, एस.टी. प्रवासी भाड्यातही दरवाढ करावी लागल्यामुळे ग्रामीण प्रवाशांमध्ये पसरलेले नाराजीचे वातावरण, सदरची दरवाढ ही महागाईला चालना देणारी असणे, राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे बसलेली झळ, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडणे, पेट्रोल व डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी राज्याकडून प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात येऊनही त्याची अंमलबजावणी न होणे, जीएसटीच्या करप्रणालीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून त्यातच सरकारी महामंडळांना तब्बल

२५ हजार ६४० कोटी रुपयांचा झालेला तोटा, राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना पुन्हा ४२ हजार कोटीचे कर्ज काढण्याची केंद्राकडून मागितलेली परवानगी, त्यातच १ लाख कोटी रुपये खर्चाच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे कर्जाचे ओझे वाढणे, सदर कर्जाची परतफेड येण्याच्या स्वरूपात करण्याबाबत जपानबरोबर झालेला करार, शासनाच्या विविध विभागात २ लाखाच्या वर रिक्त पदे असूनही ती न भरल्यामुळे विकासाच्या योजनांवर होणारा परिणाम, बेरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये नोंदणीकृत बेरोजगारांच्या संख्येत होणारी वाढ, "इज ऑफ डुईंग बिझनेस" मध्ये राज्य तेराव्या क्रमांकावर जाणे, स्टार्ट-अप इंडियामध्ये महाराष्ट्राची झालेली पिछेहाट, राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून खून, दरोडे, चोरी, बलात्कार, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये झालेली वाढ, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून जनतेची होत असलेली फसवणुक, आर्थिक फसवणुकीच्या गुन्हांमध्ये वाढ होऊन महिला व मुला-मुलींच्या अपहरणाचे वाढत असलेले प्रकार, पोलिसांच्या निवासस्थानांची झालेली दूरवस्था, पोलिसांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ, अमली पदार्थांच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधिन होणे, रस्त्यावरील अपघातांना पायबंद घालण्यात अपयश आले असून रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात झालेली दिरंगाई, दिनांक ११ मे, २०१८ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या पूर्वनियोजित दंगल प्रकरणी पोलिसांनी घेतलेली बध्याची भूमिका, दंगलीकरिता फ्लीप कार्टवर मागविलेली शस्त्रे, याकरिता फ्लीप कार्टवर बंदी घालण्याची आवश्यकता, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, पोलीस भरतीत होत असलेले घोटाळे, सोशल मिडीयाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर निर्बंध घालण्यास अपयश आल्याने साक्रीसह राज्यात विविध ठिकाणी वारंवार निरपराध लोकांचे जाणारे बळी, मागील तीन वर्षात मंत्री व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणूनही त्यांच्या चौकशीमध्ये केली जाणारी दिरंगाई अथवा चौकशीच न करणे, वाकडी (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील दलित अल्पवयीन मुलांना करण्यात आलेली अमानुष मारहाण व त्यांची काढण्यात आलेली नग्न धिंड, भीमा-कोरेगांव दंगलीप्रकरणी मुख्य सुत्रधार मोकाट फिरत असून सामान्य नागरिकांना आरोपी म्हणून अटक करून वेगळे चित्र निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न, डॉ. दाभोळकर व कॉ. पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात सरकारला अपयश आल्यामुळे न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करणे, नक्षलवाद्यांशी जोडून चळवळीतील कार्यकर्त्यांची करण्यात येणारी बदनामी, याप्रकरणी शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(मंगळवार, दिनांक १७ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

नऊ : सर्वश्री सुनिल प्रभु, राजेंद्र पाटणी, संजय रायमुलकर, अॅड.आशिष शेलार, श्री.सदा

सरवणकर, अॅड.राज पुरोहित, डॉ.शशिकांत खेडेकर, डॉ.अनिल बोंडे, सर्वश्री अजय चौधरी, सुरेश धानोरकर, डॉ.संजय कुटे, सर्वश्री सुनिल शिंदे, अतुल भातखळकर, समीर कुणावार, मंगेश कुडाळकर, अॅड.पराग अळवणी, सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश फातर्पेकर, डॉ.सुनिल देशमुख, डॉ.सुधाकर भालेराव, श्रीमती तृप्ती सावंत, श्री.संतोष दानवे, श्रीमती मनिषा चौधरी, सर्वश्री राम कदम, प्रशांत बंब, अमित साटम, सुनिल राऊत, मंगलप्रभात लोढा, अशोक पाटील, रणधीर सावरकर, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, पंकज भोयर, किशोर पाटील, राजन साळवी, सदानंद चव्हाण, अनिल गोटे, संजय केळकर, भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, उन्मेश पाटील, सर्वश्रीमती देवयानी फरांदे, सीमा हिरे, श्री.बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, अॅड.राहुल कुल, श्री.तानाजी मुटकुळे, प्रा.संगिता ठोंबरे, सर्वश्री तुकाराम काते, सुधाकर कोहळे, सुभाष साबणे, डॉ.जयप्रकाश मुंदडा, सर्वश्री विकास कुंभारे, ज्ञानराज चौधुले, अतुल सावे, राजेंद्र नजरधने, चरण वाघमारे, रमेश लटके, नरेंद्र पवार, कॅ.आर तमिल सेल्वन, सर्वश्री जगदीश मुळीक, नरेंद्र मेहता, आर.टी.देशमुख, राजू तोडसाम, अॅड.लक्ष्मण पवार, सर्वश्री हेमंत पाटील, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, डॉ.देवराव होळी, डॉ.मिलिंद माने, सर्वश्री सुधीर पारवे, कृष्णा गजबे, डॉ.भारती लव्हेकर, सर्वश्री मनोहर भोईर, वैभव नाईक, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, डॉ. बालाजी किणीकर, प्रा.अशोक उईके, सर्वश्री डी.मल्लिकार्जुन रेड्डी, संजीवरेड्डी बोदकुरवार, रमेश बुंदिले, गणपत गायकवाड, किर्तीकुमार भांगडिया, किसन कथोरे, प्रभुदास भिलावेकर, राजेश काशीवार, अॅड.रामचंद्र अवसरे, सर्वश्री समीर मेघे, विजय रहांगडाले, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

"विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण विभागातील ग्रामीण भागात राहणा-या व्यक्तींना पंतप्रधान आवास योजनेतर्गत रास्त भावात जमिनी देण्याची योजना आखून ही योजना सक्षमपणे राबविण्याची आवश्यकता, विदर्भ-मराठवाड्यात कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगाला विशेष सवलती देऊन उद्योग निर्मितीला चालना देण्याची आवश्यकता, नागपूर हे उपराजधानीचे शहर असूनही येथील नागरिकांना विशेष आजारासाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागणे, ही अवस्था दूर करण्याच्या दृष्टीने विदर्भ, मराठवाड्यात सुपरस्पेशलिटी रुग्णालये निर्माण करण्याची आवश्यकता, विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण युवकांना मुंबई, पुणे यासारख्या शहरांत जाण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, मुंबई व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकास करणे, घरमालकांच्या अडवणुकीमुळे व म्हाडाच्या निष्क्रीयतेमुळे शक्य नसणे, परिणामी जुन्या चाळीत पिढ्यान्-पिढ्या राहणा-या मूळ मुंबईकरांचे जीवन धोक्यात असणे, विस्थापित होणा-या रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी, महानगरपालिकेच्या भूखंडावरील अनेक इमारतींचे लीज संपले असल्याने लीजचे नुतनीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने तातडीने राबविण्याकरीता शासनाने करावयाची कार्यवाही, ६० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शासनाच्या जमिनीवर वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये नोंद करण्याची मागणी, आशिया

खंडातील सर्वात मोठ्या धारावी येथील झोपडपट्टीचा व इतर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा शासनाने घेतलेला महत्त्वाकांक्षी निर्णय, संक्रमण शिबीरांची दुरवस्था व यामध्ये बांग्लादेशी नागरिकांची झालेली घुसखोरी, बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगार, बीडीडी चाळीतील रहिवाशी व मेट्रोमुळे बाधीत रहिवाशांना देण्यात येणा-या ५०० चौ.फुटाच्या घरांच्या धर्तीवर मुंबईत जुन्या व सेस इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरूंनाही ५०० चौ.फुटांची घरे देण्याची आवश्यकता, मुंबईतील ५०० ते ७०० चौ.फुट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत व त्यावरील क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता, मुंबईतील पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत ६६ इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विचारात घेण्याची आवश्यकता, मुंबईतील शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी इ. च्या निवासस्थानांची दुरवस्था तातडीने दूर करण्याची आवश्यकता, शासकीय वसाहतीतील घरे मालकी हक्काने देण्याबाबतची कर्मचा-यांची प्रलंबित मागणी, मुंबई शहरासाठी गृहनिर्माण धोरण ठरविण्याबाबत नेमलेल्या आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली व करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

दहा : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, मो.आरीफ नसीम खान, सुनिल केदार, दिलीप सोपल, मधुकरराव चव्हाण, अॅड.यशोमती ठाकूर, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री अमिन पटेल, डी.एस.अहिरे, राहुल मोटे, डी.पी.सावंत, हसन मुश्रीफ, बसवराज पाटील, शिवेंद्रसिंह भोसले, दत्तात्रय भरणे, भारत भालके, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम थोपटे, रणजित कांबळे, डॉ.संतोष टारफे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री प्रदिप जाधव-नाईक, कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशीराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, अमर काळे, अमित झनक, सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, कु.प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री अस्लम शेख, त्र्यंबकराव भिसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, सिध्दाराम म्हेत्रे, पांडुरंग बरोरा, कालीदास कोळंबकर, संग्राम जगताप, विश्वजीत कदम, संदिप नाईक, राहुल जगताप, नरहरी झिरवाळ, जे.पी.गावीत, बबनराव शिंदे, दिपक चव्हाण, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव :

"विदर्भात विशेषतः अमरावती व मेळघाट येथे कुपोषणामुळे बालकांचे होत असलेले

मृत्यू, विदर्भ-मराठवाड्यात शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेले आस्थापनेसंबंधीचे हेड (लेखाशीर्ष) काढून टाकल्यामुळे जिल्हापरिषद शाळांमधील विजेची देयके थकित असणे, पुरेशी यंत्रसामुग्री व पदनिर्मिती नसल्यामुळे ट्रामा केअर युनिटच्या इमारती तयार असतानाही युनिट सुरु न होणे, शासकीय रुग्णालयात औषधांचा असलेला तुटवडा, चंद्रपुरात आदिवासी उपयोजनेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटी रुपयांचा केलेला गैरव्यवहार, विदर्भातील खरेदी-विक्री संघांना गेल्या तीन वर्षांपासून आस्थापनेवरील खर्च व मानधनासाठी तरतूद नसणे, शासनाने विदर्भ व मराठवाड्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेरोजगार आणि आत्महत्यांमध्ये पडलेली भर, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कोरची, एटापल्ली, भामरागड, अहेरी या ९० टक्क्यापेक्षा जास्त जंगलाने व्यापलेल्या व नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला अनुशेष, विदर्भ व मराठवाड्यातील सिंचन, पायाभूत व नैसर्गिक साधनसंपत्तीचे वाटप न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेला अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने शासनाकडून विशेष प्रयत्न न होणे, नागपूर विभागातील गोसीखुर्द प्रकल्प, बावनथडी, बेंबळा, लोअरवर्धा, अप्परवर्धा आणि निम्नसाखळी इ. प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे खर्चात झालेली प्रचंड वाढ, शासनाने चालू अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्पांसाठी केवळ ८ हजार २३३ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नसणे, बुलढाणा जिल्ह्यातील जीगांव-टाकळीसारखा मोठा प्रकल्प तरतुदी अभावी रखडणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद या महानगरांमध्ये घनकचरा, पिण्याचे पाणी व आरोग्यासारख्या मुलभूत सोई-सुविधांची असलेली वाणवा, नागपूर आणि मुंबई शहरात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे उडालेली दैना, त्यातच मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीएचा विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली विकासकधार्जिणा असणे, शासकीय भुखंडांचे वाटप करताना नियमबाह्यरित्या विकासकांवर दाखविलेली मेहेरनजर, शासकीय सेवा व नवनिर्मित नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनुशेष असताना शासनाच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंद्यांचे होणारे स्थलांतर, विदर्भातील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असणे, अमरावतीतील नांदगांव-पेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लि. हा प्रकल्प रेंगाळणे, भंडारा जिल्ह्यातील बीएचईएल या सार्वजनिक उद्योगाकडे केंद्र शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, नागपूर-उमरेड भागातील केंद्र सरकारच्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट व मॅन्युफॅक्चरिंग झोन या औद्योगिक महानगर प्रकल्पात अद्याप शासन स्तरावर कोणतीही प्रगती न होणे, मेक-इन-महाराष्ट्र व मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत उद्योग विभागाच्या वतीने विदर्भ आणि मराठवाड्यात जिल्हानिहाय किती प्रकल्पांचे सामंजस्य करार झाले व त्यापैकी किती प्रत्यक्षात सुरु होऊन किती रोजगार निर्मिती झाली यासंबंधीची माहिती वारंवार मागणी करूनही न मिळणे, विदर्भातील उद्योगवाढीसाठी औद्योगिक धोरणानुसार करामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास शासनाची चालढकल, नागपूर येथील पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत गेल्या चार वर्षात केवळ चार उद्योग सुरु होणे, मिहानसारख्या औद्योगिक हबमध्ये उद्योगाची संथगती प्रगती असून ज्या उद्देशाने भूखंड घेतले त्या ठिकाणी उद्योग सुरु न करता उद्देश बदलून देण्याची

होत असलेली मागणी, परिणामी या परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्माण न होणे, १५० कोटीचा भुखंड केवळ २५ लाखात पतंजली उद्योग समुहाला वितरित केल्यामुळे झालेले करोडोचे नुकसान, विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करून या दोन्ही प्रदेशाच्या आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,
नागपूर,
दिनांक : १७ जुलै, २०१८

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.